

राज्यातील AAY व BPL मधील सर्व लाभार्थ्यांना  
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत  
तूरडाळ वितरीत करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: अधापु-२०१६/प्र.क्र.६१/ना.पु.२२

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २१ जुलै, २०१६

### प्रस्तावना :-

राज्यातील बाजारपेठेत तूरडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याच्या दृष्टीने लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेतील २४,७२,७५३ शिधापत्रिकाधारकांना व बीपीएल मधील ४५,३४,८३६ शिधापत्रिकाधारकांना याप्रमाणे एकूण ७०,०७,५८९ शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे वाटप करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत उपरोक्त ७०,०७,५८९ शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह १ किलो तूरडाळ उपलब्ध करून द्यावयाची झाल्यास ७,००८ मे. टन तूरडाळीची आवश्यकता आहे.

### शासन निर्णय :-

लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेतील २४,७२,७५३ शिधापत्रिकाधारकांना व बीपीएल मधील ४५,३४,८३६ शिधापत्रिकाधारकांना अशा एकूण ७०,०७,५८९ शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तीन महिन्यासाठी कमाल ₹ १२०/- प्रतिकिलो प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह १ किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२) सदर तूरडाळ वाटपासाठी माहे ऑगस्ट, २०१६ ते ऑक्टोबर, २०१६ या कालावधीसाठी NCDEX e Market Limited, Mumbai मार्फत दरमाह ७,००८ मे.टन तूरडाळीची खरेदी करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

३) सदर तूरडाळ वाटप करण्याकरिता लागणाऱ्या प्रतिमाह ₹ ८४.७४ कोटी एवढ्या भांडवली खर्चास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

४) NCDEX e Market Limited, Mumbai मार्फत तूरडाळ खरेदी करण्याकरिता व ती रास्तभाव दुकानांपर्यंत पोहोचविण्याकरिता आवश्यक असलेल्या अंदाजे ₹ ८४.७४ कोटी प्रतिमाह एवढ्या खर्चाप्रमाणे २ महिन्यांकरिता आवश्यक असलेली ₹ १६९.४८ कोटी एवढी रक्कम विभागाच्या स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये जमा करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

५) याकरिता होणारा खर्च या विभागाच्या स्वीय प्रपंजी लेख्यातून करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौसं-४२९/१६/व्यय-४, दिनांक २.७.२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७२११२५४१५०२०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(महेश पाठक)

प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
४. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
५. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व विभागीय आयुक्त
८. सर्व जिल्हाधिकारी
९. नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई
१०. सर्व उपआयुक्त (पुरवठा)
११. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी
१२. वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जि. टी. हॉस्पिटल संकूल, मुंबई
१३. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
१४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१५. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, मुंबई
१६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, मुंबई
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर
१८. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, नागरी पुरवठा, लेखा परिक्षा मंडळ द्वारा - वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
१९. वित्त विभाग, व्यय-४, मंत्रालय, मुंबई
२०. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक
२१. सर्व उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
२२. निवडनस्ती (कार्यासन ना.पु. २२)